

Date: 27th April, 2024

General Manager- DCS BSE Limited, Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400001

Code: 500059

Sub: Newspaper advertisement of Postal Ballot Notice of Kamadgiri Fashion Limited ('the Company') pursuant Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam.

This is to inform you that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has published an advertisement of Notice of Postal Ballot in the "Business Standard" (English Language) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Language). The copies of epaper advertisements are enclosed herewith.

This information is disseminated as per the applicable Listing Regulations. Kindly take the same on record.

Thanking You, Yours Faithfully,

For Kamadgiri Fashion Limited

Siddhant Singh
Company Secretary Cum Compliance Officer

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107 C\O THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD .03 M.U.CHAMBERS. 1 ST FLOOR . OPP. ANUPAM CINEMA, GOREGAON (E), MUMBAI 400 065 PH.NO.022 - 26864742

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies rules, 1961 issue a demand notice date 26.12.2022 calling upon the judgment debtor MR. SWAPNIL SAMBHAJI PAWAR, MR. SAMBHAJI ABAJI PAWAR & MRS. SMITA SAMBHAJI PAWAR to repay the amount mentioned in the notice being Rs.10,21,803/- (Rupees Ten Lakh Twenty One Thousand Eight Hundred Three Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 16.01.2023 and attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this Day of 14th March

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, for an amount Rs. 10,21,803/- (Rupees Ten Lakh Twenty One Thousand Eight Hundred Three Only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Room No.- 1, Chawl No. 05, Saikrupa Seva Society, Sahyog Nagar, Ghartan Pada No. 2, Sant Mirabai Marg, Dahisar (East), Mumbai - 400068.

Area - 240 Sq.Ft. (Ground + Loft), Photopass No. 27BORN017401 Sd/- MR. VITTHAL DYANDEV TALOLE

Date: 14.03.2024 Place : BORIVALI

ward ward

wizard

Innovations & Mobility Limited Extract of Standalone



Recovery Officer Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107 C\O THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD ,03 M.U.CHAMBERS, 1 ST FLOOR , OPP. ANUPAM CINEMA, GOREGAON (E), MUMBAI 400 065 PH.NO.022 - 26864742

> FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to Shivkruna Sahakari Patpedhi Limited, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies rules, 1961 issue a demand notice date 26.12.2022 calling upon the judgment debtor MRS. PRATIKSHA PRAKASH NIWATHE & MR. PRAKASH LAKSHMAN NIWATHE to repay the amount mentioned in the notice being Rs.10,82,463/- (Rupees Ten Lakh Eighty Two Thousand Four Hundred Sixty Three Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 16.01.2023 and attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this Day of 13th

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Shivkrupa Sahakari Patpedhi Limited, Mumbai, for an amount Rs. 10,82,463/- (Rupees Ten Lakh Eighty Two

Thousand Four Hundred Sixty Three Only) and interest thereon. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Chawl Room No.- 02, Hansraj Pal Chawl, S.N. Dubey Road, New Ashok Nagar, Kokanipada, Dahisar (East), Mumbai – 400068. Area - 168 Sq.Ft; Servey Receipt N.- 1445319

Sd/- MR. VITTHAL DYANDEV TALOLE **Recovery Officer** Date: 13.02.2024 (SEAL)

Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai Rule 107 Of Maharashtra Co. Op. Soc. Act 1960 Rule 1961

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

Place : BORIVALI

CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Off.: Office No. 4604, 46th Floor, Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park, Dadar (West), Nr. R.G. Gadkari Chock, Mumbai-400028, Maharashtra, India Corp. Off.: Survey 26/2, Opposite Pooja Farm, Sayajipura, Ajwa Road, Vadodara-390019, Gujarat, India | Email: compliance@wardwizard.in | Website: www.wardwizard.in | Tel No.: +91 9727755083/6358849385

	ract of Standalone and Consolidated Au			Standalone					onsolidate		
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)		Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1. 2.	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	12822.26 676.96	10632.30 816.53		31757.19 2063.45	23928.87 1385.15	12825.96 646.46	10632.30 788.19	5075.57 263.25	32162.98 1991.80	23928.23 1326.09
3. 4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	676.96 427.89	816.53 570.41	292.71 144.62	2063.45 1415.16	1385.15 944.21	646.46 397.40	788.19 534.85	263.25 93.34	1991.80 1343.51	1326.09 885.15
5.	(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	430.64	566.59	131.20	1415.76	946.64	400.13	531.02	79.92	1344.11	887.58
6. 7. 8.	Equity Share Capital (No of Shares ₹1/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -	2606.94 7652.53	2606.94	2606.94 6272.93	2606.94 7652.53	2606.94 6272.93	2606.94 7519.35	2606.94	2606.94 6211.44	2606.94 7519.35	2606.94 6211.44
	Basic : Diluted :	0.16 0.16	0.22 0.22	0.05 0.05	0.54 0.54	0.36 0.36	0.16 0.16	0.21 0.21	0.03 0.03	0.52 0.52	0.34 0.34

- 1. The Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of
- These Audited Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the provisions of the Companies Act, 2013.
- 3. The previous period figures have been regrouped/reclassified wherever required to conform to the current year's presentation.
- 4. There are no qualification in the Audit Report issued by the Auditor.
- 5. The figures for the current Quarter ended March 31,2024 and quarter ended March 31,2023 are the balancing figures between the Audited figures for the year ended March 31,2024 and March 31,2023, respectively and published figures for the nine months ended December 31,2023 and December 31,2022, respectively, which were subjected to
- 6. In respect of the year ended March 31, 2024, the Directors recommend that a Dividend of Final Dividend of ₹0.15/- (Fifteen Paisa only) per Equity Share @ 15% per Equity Share of INR 1 per share (INR One Only). This Equity Dividend is subject to approval by Shareholders at the Annual General Meeting and has not been included as liability in these Financial Statements.
- . No Investors complaint remains pending at the quarter ended on 31st March, 2024.
- 8. During the year the Company has been operating in Single Segment namely Electric Mobility Vehicles and its relating activities, as per the guiding principles given in Ind AS-108 on 'Operating Segments'. However, different activities in prior years has been shown in Segment Report as attached.

- on 'Operating Segments'. However, different activities in prior years has been shown in Segment Report as attached.

 9. The Company has received Show cause Notice on 01/03/2024 Dt. 18/03/2023 from commissioner of Custom. Nhava Sheva this is subsequent to the inquiry held during 25/03/2022 & 26/03/2022 upon intelligence developed by DRI Ahmedabad therein demand for differential duty of Rs 12,35,86,901/- has been calculated. Further this is subject to interest & penalty thereon. The same has been classified and disclosed as contingent liability based upon legal expert opinion. & company is confident about contesting this Show cause Notice without any material payment towards demand for differential duty of ₹12,35,86,901/
 10. The Income Tax Authority had conducted search activity at the Company's Corporate Office and manufacturing unit. During the search the Company extended full cooperation and provided the required details, clarification, and documents as of the date of issuance of these Financial Results. The Company has not received any written communication from the authority regarding the said search therefore its financial impact on the results is not ascertainable.

 11. The above is an extract of the detailed format of results for Quarter and Year ended March 31, 2024 filed with Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The Full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the website of the BSE Limited i.e www.bseindia.com, on the stock exchange where the Company's shares are listed and on the website of the Company i.e. www.wardwizard.in.
- The above Quarterly Consolidated Financial Results includes, only one subsidiary foreign "Wardwizard Global PTE LTD"(wholly owned subsidiary Company) Financial Results . Total Loss amounted to ₹30,50,547/- for the Quarter Ended 31.03.2024 and year ended 31.03.2024 ₹71,64,927

 For and on behalf of the Board

For and on behalf of the Board For Wardwizard Innovations & Mobility Limited

Place : Vadodara Date : 25.04.2024

Yatin Sanjay Gupte Managing Director DIN :- 07261150



MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LTD

Regd. Off.: Mahindra Towers, 1st floor, "A" Wing, Dr G M Bhosale Marg, Worli, Mumbai - 400 018. CIN: L55101MH1996PLC405715, w: www.clubmahindra.com, e: investors@mahindraholidays.com

(₹ in lakhs) Standalone Consolidated Quarte Quarter Quarte Quarter Year **Particulars** ended ended ended ended ended ended March March 31, 2024 31, 2024 31, 2023 31, 2024 31, 2024 31, 2023 Audited Audited Audited Audited Audited Audited 73,526.58 Total income from operations 37,470.10 1.43.410.98 33,632,14 83,034,31 2.81.958.31 Net Profit for the period before Tax 4.429.3 22.320.13 4.243.11 10.910.29 15.951.50 7.714.22 Net Profit for the period after Tax 3,334.89 18,064.47 3,125.60 8,320.44 11,605.50 5,631.16 Other Comprehensive Income after tax 1.038.93 276.91 956.03 1,230.57 510.34 1,222,91 Total Comprehensive Income for the period after tax 19.287.38 12.836.07 4.373.82 3.402.51 9.276.47 6.141.50 6. Equity Share Capital (Net of Treasury of Shares) 20.153.67 20.153.67 20.069.70 20.153.67 20.153.67 20.069.70 Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized) (a) Basic (in ₹) 1.66 8.98 1.56 4.09 5.74 2.82

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(b) Diluted (in ₹)

Mumbai, April 26, 2024

8.97

1.56

4.09

5.74

2.81

1.66

- The audited Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on April 26, 2024. These financial results were subject to audit by statutory auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereon.

 Operating segments are reported in a manner consistent with the internal reporting provided to the Chief Operating Decision Maker ("CODM") of the Group. The Group has identified the following segments as reporting segments based on the information reviewed by CODM: MHRIL(Club Mahindra) and Holiday Club Resorts OY (HCRO).
- During the quarter ended March 31, 2024, the Company has allotted 14,298 equity shares of ₹10/- each, pursuant to exercise of stock options in accordance with Company's Stock Option Scheme (ESOS 2020).
- During the quarter ended March 31, 2024, Kiinteistö Oy Vierumäen Kaari ("Kaari"), incorporated in Finland, a wholly owned subsidiary of Holiday Club Resorts Oy ("HCR"), and consequently of the Company, has been merged with HCR with effect from March 31, 2024. The Company received an order ('the Order') from National Financial Reporting Authority ('NFRA') on March 29, 2023 wherein NFRA had made certain observations on identification of operating segments by the Company in compliance with requirements of Ind AS 108 and the
- Company's existing accounting policy for recognition of revenue on a straight-line basis over the membership period. As per the order received from NFRA, the Company was required to complete its review of accounting policies and practices in respect of disclosure of operatins segments and timing of recognition of revenue from customers and take necessary measures to address the observations made in the Orde The Company has submitted its assessment to NFRA and will consider further course of action, if any, basis directions from NFRA. As at March 31, 2024, the management has assessed the application of its accounting policies relating to segment disclosures and revenue recognition. Basis the current assessment by the Company after considering the information available as on date; the existing accounting policies, practices and disclosures are in compliance with the respective Ind AS and accordingly have been applied by the Company in the preparation of these financial results.
- Subsequent to introduction of Section 43CB in the Income Tax Act, 1961 w.e.f 1 April 2017, the Company offered revenue from membership fees for taxation in accordance with ICDS IV in its return of income, i.e revenue from membership fees is offered to tax by amortising the entire fees over the membership period. However, in the books of accounts, pending completion of detailed tax assessments, the Company continued to make a higher provision for tax on the basis of the order of the Income Tax Appellate Tribunal ('ITAT'), basis which non-refundable admission fees is offered to tax upfront. Tax assessments of the Company for certain years have now
- been completed, wherein the tax authorities have accepted Company's position on application of aforesaid principle of ICDS IV for taxation of membership fees. Accordingly, during the quarter ended December 31, 2023, the Company has aligned the provision for income tax in the books of account in accordance with the return of income filed by the Company (which has been accepted in the completed tax assessments) and remeasured the accumulated deferred tax asset accordingly. The resultant net credit of ₹1,541.49 lakhs is presented as "Tax expense/credit for prior years" in the financial results.
- The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year-to-date figures upto nine months of the relevant financial year.

For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LTD Sd/-

> Kavinder Singh Managing Director & CEO

OSBI

Anytime Channels, Corporate Centre, 3rd Floor, The Arcade World Trade Centre, Cuff Parade, Mumbai - 400005

NOTICE INVITING TENDER

RFP NO. SBI/ACV/2024-25/002

RFP NO. SBI/ACV/2024-25/001 DATE: 26.04.2024 DATE: 26.04.2024

Bids are invited by State Bank of India under RFP No. SBI/ACV/2024-25/001 & SBI/ACV/2024-25/002 dated 26.04.2024 from the eligible bidders for procurement of 5,500 Barcode based Passbook Printing Kiosks and 1,000 Auto-flip Barcode based Passbook Printing Kiosks respectively. nterested Bidders may visit "Procurement news" on the Bank's web site <u>https://bank.sbi</u> and portal <u>https://gem.gov.in</u> to submit bids.

Commencement of download of RFP: 26.04.2024, 03:00 PM onwards Last date and time of submission of bids: 22.05.2024 till 03:00 PM

Place: Mumbai Date: 26.04.2024

Deputy General Manager (Implementation & Rollout)

Kamadgiri Fashion Limited

CIN: L17120MH1987PLC042424 Regd. Office: 202, Rajan House, 2nd Floor, Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. **Tel. No.:** (+9122) 6666 2904 **E-mail:** cs@kflindia.com **Website:** www.kflindia.com I

POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment (s) thereof for the time being in force) guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide General Circular No. 09/2023 dated 25th September 2023 and other relevant circulars Issued by the MCA from time to time Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015) and any other applicable laws and regulations the Company has completed dispatch of the Postal Ballot notice on Friday, 26th April 2024 through electronic mode only, to those members whose e-mail id's are registere with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by Depositories as on Tuesday, 23rd April, 2024, seeking approval of the shareholders of the Company

by Postal Ballot through electronic means, for the following matter:				
Type of Resolution	Resolution			
Special	Approval for Transfer of its Business Undertaking Comprising the Fabric Distribution Division and Made-to-Measure Business, to Tritoma Fashion Lab Private Limited (formerly known as Tritoma Hotels Private Limited).			

The Company has availed the services of Link Intime India Private Limited, for facilitating remote e-voting. The detailed procedure for remote e-voting is listed as a part other

Cut-off date for eligibility or remote e-voting	Tuesday, April 23rd, 2024
Commencement of remote e-voting period	Monday, April 29th, 2024
Conclusion of remote e-voting period	Tuesday, May 28th, 2024

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on the cut-off/ Record date.

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast members shall not be allowed to

The remote e-voting shall not be allowed beyond 05.00 P.M. IST on Tuesday, May 28th 2024 and the remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter.

The Board of Directors has appointed HD and Associates. Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting e-voting process in the transparent manner. The Postal Ballot notice is available on the website of the Company https:// www.kflindia.com/, on the website of Link Intime India Private Limited

https://www.linkintime.co.in/ and the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited https://www.bseindia.com/

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by the Chairman, after completion or the scrutiny, of the e-voting, and the results will be announced on or before 05.00 P.M. IST on Thursday, May 30th, 2024 on the Stock Exchange where the Company's shares are listed. The result will also be available on the website of the Company https://www.kflindia.com/, on the website of Link Intime India Private Limited https://www.linkintime.co.in/.

For Kamadgiri Fashion Limited Siddhant Singh

Date: 26th April, 2024 Place: Mumbai

Company Secretary Cum Compliance Officer

UJJIVAN SMALL FINANCE BANK

Corporate Office: Grape Garden, 3rd A cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru 56009 Regional Office - West: Almonte IT Park, Sr.No.8, 7th Floor, Hadapsar Mundwa Bypass, Kharadi, Pune - 411014

POSSESSION NOTICE (for Immovable property) [Rule 8(1)]
Whereas, The undersigned, being the Authorised Officer of Ujjivan Small Finance
Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and
Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice on the dates mentioned below, calling upon the Borrowers / Mortgagors to repay the amount mentioned below within 60 days rom-the date of receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that **the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below** in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act with rule 9 of the said Rules

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of **Ujjivan Small Finance Bank Ltd** for an amount mentioned herein below

The Borrower's and Co-borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

S.No.1: Borrower: Suresh Uttam Jadhav, H.No.2434, Opp. Nilesh Kiranastore Mahalaxmi Nagar Road, Mahalaxmi Nagar, Ambernath West, Thane, Maharashtra 421501 **Also at,** Shree Krupa Trades H. N. 1686, Shradha Nivas, Santoshi Mata Road, Opp. Vande Matram Rahawashi Sangh Mahalaxmi Nagar, Ambarnath (E). Thane, Maharashtra-421501 **Co-Borrower: Meenakshi Jadhav,** H.No.2434, Opp. Nilesh Kiranastore, Mahalaxmi Nagar Road, Mahalaxmi Nagar, Ambernath West, Nilesin Nidilasube, Marilasuhi Nagai, Aroda, Marilasuhi Nagai, Alberiladi Wes, Thane, Maharashtra-421501 **Also at**, Quality Bakery Cake Shop No.3589, Mahalaxmi Nagar, Opp. Vande Matram Rahawashi Sangh, Sant Mata Road, Ambarnath (E) Thane, Maharashtra-421501; **Demand Notice Date: 09.01.2024**; **Amount Claimed as per Demand Notice: ₹ 24,09,140.09** (Rupees Twenty Four Lakh Nine Thousand One Hundred Forty and Paise Nine Only) as on **02.01.202**4 and further interest and charges thereon. Possession Taken Date: **23.04.202**4 **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:** One self contained Fla No.R-4/303, on 3rd Floor, of R-4 wing admeasuring about 459 Sq.ft. (Carpet equivalent to 42.66 Sq.Mtrs (Carpet) in the building complex named "Vishnu." Heights" to be constructed on land bearing S.No.119, City Survey No.9269, total area admeasuring about 4730.0 Sq.Mtrs lying and situated at Village-Ambernath, Taluka Ambarnath. Dist. Thane within the Ambernath Municipal Council and Registration Office Ulhas 3, Dist. Registrar Thane and bounded as

follows: Towards East: Boundry of S.No.118, Towards West: Boundary of S.No.118, Towards West: Boundry of S.No.118, towards South: Railway Pipe Line, which is owned by Suresh Uttam Jadhav and Meenakshi Suresh Jadhav 5.No.2: Borrower: Ansari Mohammad Wakil Mohammad Nazeer @ Mr.Mohd Vakil M Ansari, H No.1433 Flat No. 301, Wing B 3rd Floor, Al - Khadija Apt, Nizampur, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302 **Also at**, 616, Chandra Panjaar Patti, Padgha Road, Nahu Patti Compound, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302 Co-Borrower: Ansari Mohammad Saud Mohammad Wakil, H No.1433 Flat No. 301, Wing B 3rd Floor, Al - Khadija Apt, Nizampur, Bhiwandi , Thane, Maharashtra 421302; Demand Notice Date: 25.10.2023; Amount Claimed as per Demand Notice: ₹ 7.19.792.38 (Rupees Seven Lakh Nineteen Thousand Seven Hundred Ninety Two and Paise Thirty Eight Only) as on 19.10.2023 and further interest and charges thereon.

Possession Taken Date: 25.04.2024

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: Flat No.11 admeasuring 425 Sq.ft. on 2nd Floor of an R.C.C. building known as "Mamledar Bldg" bearing Municipal House No.1578 constructed on land bearing Plot No.2, Survey No. 73 Part and 82/3 part, Near Silver Hotel, Azad Nagar Road, Survey No. Village Vaitalpada Nagaon, Tal. - Bhiwandi, Dist. - Thane, Maharashtra - 421302 (Bounded as: North - Stile Company, South - Bldg. No.2, East - Road, West - Wakhar Company) which is owned by Mr.Mohd. Vakil Ansari

S.No.3: Borrower: Bhagyandas Charandas Vairagi, Flat No. 30, 2nd Floor Balai CHSI Gopal Nagar Kudus Opp. Vijaya Bar Kudus, Village Bhiwandi, Thane Maharashtra-421312 **Also at**, Bhagvan Das Vairagi Gala No.01, Namdev Complex, Near Bharat Gas Kudus, Wada Bhiwandi Road, Kudus Thane Maharashtra-421312 Co-Borrower: Pujadevi Vairagi, Flat No.30, 2nd Floor Balaji CHSI Gopal Nagar Kudus Opp. Vijaya Bar Kudus, Village Bhiwandi, Thane Maharashtra-421312; Demand Notice Date: 25.10.2023; Amount Claimed as per Demand Notice: ₹ 10.04.046.03 (Rupees Ten Lakh Four Thousand Forty Six and Paise Three only) as on 19.10.2023 and further interest and charges thereon. Possession Taken Date: 25.04.2024

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: Flat No.301 area admeasuring 600 Sq.Ft in the building known as "Green Park" Building No.2, constructed on land bearing Gat No.367, Plot No.3 & 4 situated at Village - Kudus, Tal. Wada Dist. Palghar (Towards East-Flat no. 302, Toward West-Dock and Flat No. 306, Towards North-Open Space, Towards South-Staircase) which is owned by Bhagvandas Charandas Vairagi

S.No.4: Borrower: Sudhakar Ganpat Chafe, Flat No.104, Vijay Apartment, No. Mahalaxmi Supermaket, Behind HP Petrol Pump, Wangani East, Thane, Maharashtra-421503 **Also at**, C/o Indian Navy, SH-09, Teket No. 56169 B, Naval Store Depo, Hey Bandar Road, Nr. Mahendra & Mahindra Co., Shivadi, Mumbai - 33, Maharashtra-400033 **Co-Borrower: Shubhangi Chafe,** Flat No.104, Vijay Apartment, Nr. Mahalaxmi Supermaket, Behind HP Petrol Pump, Wangani East, Thane, Maharashtra-421503; **Demand Notice Date: 18.01.2024; Amount Claimed** as per Demand Notice: ₹ 9,50,913.92 (Rupees Nine Lakh Fifty Thousand Nine Hundred Thirteen and Paise Ninety Two Only) as on **15.01.2024** and further nterest and charges thereon. Possession Taken Date: 25.04.2024 DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: Flat No.103, on the 1s

Floor, admeasuring area 435 sq.ft. Built up in the building known as 'Yashraj Apartment' constructed on all that piece and parcel of non -agricultural land, lying situated at Village: Shelu, Taluka: Karjat, and Registraion District Raigad with the limits of Shelu Grampanchayat Taluka Karjat, Dist Raigad, Bearing Gut No.140/6 area admeasuring 275 sq.mtr, owned by Mr.Sudhakar Ganpat Chafe and Mrs.Shubhangi Sudhakar Chafe

Place: Thane / Palghar / Raigad Date : 23.04.2024 / 25.04.2024

Authorised Office

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited (Consolidated)

CIN - L45200MH1999PLC118949 Tel.: 022-67478600

Website: www.mahindralifespaces.com

Registered Office: Mahindra Towers, 5th Floor, Worli, Mumbai - 400018

Extract of Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024

(Rs. In Lakhs)

	Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2024 Unaudited	Quarter Ended 31.03.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited	Year Ended 31.03.2023 Audited
ſ	1	Total income (Including other income)	5,460	27,026	27,912	65,956
ı	2	Loss for the period (before tax and exceptional items)	(2,022)	(1,894)	(12,519)	(8,027)
ı	3	Loss for the period before tax (after exceptional items)	(2,022)	(1,894)	(12,519)	(1,247)
ı	4	Share of profit of joint ventures and associates	7,880	2,286	17,948	11,813
	5	Profit for the period before tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	5,858	392	5,429	10,566
	6	Profit for the period after tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	7,148	54	9,830	10,283
	7	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	7,113	56	9,795	10,285
ı	8	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each)	15,501	15,467	15,501	15,467
ı	9	Earning per share (Face value of Rs. 10/- each) *				
ı		1. Basic (Rs.)	4.62	0.03	6.34	6.56
I		2. Diluted (Rs.)	4.61	0.03	6.33	6.55
	- 1		I			

* Basic and Diluted EPS for all periods, except year ended 31.03.2023 and 31.03.2024, are not annualised.

- 1 The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on April 26, 2024. The Consolidated financial results for the quarter ended March 31, 2024 have been subjected to limited review and consolidated financial results for the year ended March 31, 2024 have been audited by the statutory
- 2 The Board has recommended a dividend of Rs. 2.65 per share on Equity Share of Rs. 10 each (26.50%) subject to approval of members of the Company at the forthcoming Annual General Meeting.
- 3 Key Numbers of Standalone Financials Results:

Sitely Numbers of Standarone i manerals results.					
	Particulars	Quarter Ended 31.03.2024 Unaudited	Quarter Ended 31.03.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited	Year Ended 31.03.2023 Audited
	Total income (Including other income)	4,405	31,873	12,343	62,812
	Profit/(loss) before tax after exceptional Items	(1,857)	3,754	(7,011)	15,056
	Profit/(loss) after tax	(602)	3,468	(3,882)	15.125

4 The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mahindralifespaces.com.

> For and on Behalf of the Board **Amit Kumar Sinha** Managing Director & CEO

> > DIN: 09127387

Place: Mumbai Dated: 26th April, 2024

सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असणे हे कौतुकार-पद -बाळासाहेब थोरात

अहमदनगर, दि.२६: संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदु खात सहभागी होऊन हे नाते असेच कायम राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुका व अमृत उद्योग समूह हा एक परिवार असून सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुः खात सर्वजण सहभागी असणे ही कौतुकारपद बाब असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाउञ्साहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी

थोरात म्हणाले की, संगम नेर तालुका आणि अमृत उद्योग समूह एक परिवार आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेक जणांच्या भेटी दुर्मिळ होतात मात्र परिवार म्हणून घट्ट नाळ असल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात ही अत्यंत आनंददायी बाब आहे. या सर्वांचा कायम समन्वय राहावा आणि अडचणी सुखदुःखात एकत्र यावे याकरिता या मध्यवर्ती कार्यालयाचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल असेही ते म्हणाले.

ते बोलत होते.

या प्रसंगी आमदार

सोलापुरात ढुपार आणि रात्रीच्या तापमानात १६ अंशाची तफावत

सोलापूर, दि. २६: एप्रिल महिन्यात वाढत जाणारे तापमान आणि रात्री पडणारा पाउञ्स याचा परिणाम हवाम ानावर होत आहे. त्यामुळे कमाल व किमाम तापमानात १६ अंशाची तफावत जाणवत आहे. गुरूवार २५ एप्रिल रोजी ४१.१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली.याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेंदुकी अशा तकारी सोलापूरकर करत आहेत.रात्री आणि पहाटे वातावरणात असलेला गारवा आणि दुपारी उन्हाच्या झळांचा अनुभव सोलापूरकर सध्या घेत आहे.

शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल १६ अंशांचा फरक आहे. किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत जाणवत असून दिवसा उन्हाचा चटका सध्या जाणवत आहे. वातावरणात फारशी आर्द्रता नसल्याने कोरड्या झळांचा त्रास होत आहे.

'दै. मुंबई लक्षदीप' PUBLIC NOTICE

खालील स्वाक्षरीकर्ताकडून सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती विमलाबे**न खमशी भानुशाली व श्री. लखमशी प्रेमजी भानुशाली यांचा पत्ताः खोली क्र.५, साई निवास चाळ, विट्ठत कुमाई मंदिराजवळ, लक्ष्मी बाग, पंतनगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७५ यांनी खालीलप्रमाणे जाहीर सूचन

दिनांक <mark>२४.०३.२०२४ रो</mark>जीचे अ.क्र.केआरएल५–८००९–२०२४ अंतर्गत कुर्ला–५ येथील उपनिबंधकांच्य कार्यालयात नोंद असलेले दिनांक २४.०३.२०२४ रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार **श्रीमती विमलाबे**न खिमशी भानुशाली व श्री. लखमशी प्रेमजी भानुशाली यांनी फ्लॅट क्र.ए-१३०३, १३वा मजला, विंग ए नीलयोग आनंद म्हणून ज्ञात इमारत, नीलयोग आनंद को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून आता ज्ञात सोसायटी, लक्ष्मी नगर, घाटकोपर अंधेरी लिंक रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई–४०००७५, जिल्हा मुंबई उपनग ही जागा **श्री. चेतन हसमुखराय चाचा** यांच्याकडून खरेदी केली.

दिनांक २४.०३.२०२४ रोजीचा मुळ नोंद विक्री करारनामा हरवला आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले

जर कोणा व्यक्तीस, संस्था यांना सदर मालमत्तेबाबत विक्री, भाडेपड़ा, मालकी हक्क, तारण, अधिभार, बोज बक्षीस, कायदेशीर हंक, परिरक्षा, वारसा हक, मृत्युपत्र किंवा अन्य इतर प्रकारे दावा किंवा आक्षेप असल्यास किंव ऱ्यांच्या ताब्यात सदर मालमत्ताबाबतचे अधिकार दस्तावेज असल्यास त्यांनी कागदोपत्री पराव्यांसह सदर सचन काशनापासून **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांना कळवावे. अन्यथा अशा व्यक्तिंचे सर्व दावे त्याग केले आहेत किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल. <mark>१४ दिवसांच्या</mark> पुर्ततेनंतर आक्षेप सादर केल्यास ते माझ्य अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि त्यांच्याद्वारे प्रमाणित असलेले करारनामा/अधिकार दस्तावेज, दस्तावेजांच्या प्रती माझे अशील वितरीत करतील

दिनांक: २७.०४.२०२४

३१६, बिर्या हाऊस, २६५, बझार गेट स्टीट, फोर्ट, मुंबई-४००००१

राजन व्ही. पीळ

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) मानसी मनोज हेगीस्टे व २) अश्लेषा अंकुश कांबळी हे खालील अनुसूचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. मुळत: सुनीती वसंत नारकर य सोसायटीच्या मुळ सदस्या होत्या. सदर **सुनीती वसंत नारकर** यांचे **१७ जून, २०२१** रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली १) मानसी मनोज हेगीस्टे व २) अश्लेषा अंकुश कांबळी या कायदेशीर वारसदार म्हणून मालमत्तेचे मालकीत्व अधिकार प्राप्त आहेत. सदर **१) मानसी** मनोज हेगीस्टे व २) अश्लेषा अंकुश कांबळी यांना खाली नमुद केलेली मालमत्ता माझे अशिलांकडे विक्री करण्याची इच्छा आहे आणि तद्नुसार **१) मानसी मर्नोज हेगीस्टे** व **२) अश्लेषा अंकुश कांबळी** यांचे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेबाबत मी अधिकाराची चौकशी करीत

जर कोणा व्यक्तीस हरवलेले मुळ विक्री करारनामाबाबत ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ करारनाम आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट** नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि. टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की. जाहीर सचनेद्रारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्वावरील निवासी जागा फ्लॅट क्र.०७, बी विंग, इमारत क्र.१६, क्षेत्रफळ **२९३.५**८ चौ.फ. कार्पेट क्षेत्र, पहिला मजला, श्री बळवंत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सीटीएस क्र.४६५/ए व ४६५/ई, गाव बोरिवली, आरसी उत्तर वॉर्ड. जिल्हा मुंबई उपनगर, महाराष्ट्र राज्य तसेच **श्री बळवंत को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड** द्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.१४२ अंतर्गत अनुक्रमांक ७०६ ते ७१० आणि भागप्रमाणपत्र क्र.६२ अंतर्गत अनुक्रमांक ९१६ ते ९३०.

ठिकाण: मुंबई श्री. नेविल पी. छेडा वकील उच्च न्यायालय दिनांक: २७.०४.२०२४

B FINSERV

बजाज फायनान्स लिमिटेड

कॉपोरेट कार्यालय: ३रा मजला. बजाज फिनसर्व, पंचशील टेक पार्क, विमान नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४९१०१४. **शाखा कार्यालय:** ६वा मजला, बजाज ब्रॅण्ड व्ह्यू, सीएसटी ३१, जुनी मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, पुणे-४११००५

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फावनालिशल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना. मी, मे. बजाज फावनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **बजाज फावनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरेणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खा कंपनीचे <mark>नॉन-परफॉर्मिंग अंसेट (एनपीए)</mark> झाले आहे. तद्नुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल अंसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाल भाणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सुचनेद्वारे त्यांची संपूर्ण थकबाकी रक्का मसलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाण प्रतिभूती ठेवली होती

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: पुणे, कर्ज खाते क्र.४०२०एचएल२०२७४४९६	बिगरशेत जमीन मालमत्तेचे सर्व भाग व खंड पुढीलप्रमाणे:	२० एप्रिल, २०२४ व
 माही इंजिनियरींग (कर्जदार) (मालक यांचे मार्फत), एफ २ ब्लॉक, प्लॉट 	गट क्र.१६०, १६१, फ्लॅट क्र.२०६, इमारत क्र.बी, २रा	ক.५५,७४,७४२/ -
क्र.३०/१०/१, एमआयडीसी, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र-४११०१८.	मजला, गंधर्व एक्सलेन्स, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे,	(रुपये पंचावन्न लाख
२. ज्योथी वेंकटराजु अन्नमाराजु (सह-कर्जदार), ३. अन्नमाराजु वेंकटराजु (सह-	महाराष्ट्र-४१२१०५. पुर्वः गट क्र.१६६; पश्चिमः गट	चौऱ्याहत्तर हजार सातशे
कर्जदार), दोघांचा पत्ता: पीएल आरएच-२५, एफएल-८, जी-ब्लॉक,	क्र.१५७; उत्तर: १२ मी. डीपी रस्ता; दक्षिण: गट क्र.१५६,	बेचाळीस फक्त)
एमआयडीसी सिंघड सोसी, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र-४११०१९.	१६२, १६३, १६४, १६५.	

ावा न झालेल्या सुचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशः नारखेपासून ६० <mark>दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पु</mark>ढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्य र्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गर तिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. वरनामित पक्षकारांना सङ्घा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज होसिंग फायनान्स** निमटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित करू नये.

दिनांक: २७.०४.२०२४, ठिकाण: पुणे

सही/- प्राधिकृत अधिकारी, बजाज फायनान्स लिमिटेड

IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

<mark>ॉदणीकृत कार्यालयः</mark> प्लॉट-१५, ६वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुरुग्राम, हरियाणा-१२२००२. **शाखा कार्यालयः** १०२, श्री लक्ष्मी चेंबर्स, सीडीसीसी बैंके समोर, चंद्रपुर. हाराष्ट्र-४४२४०१. **शाखा कार्यालय:** पी.क्र.२१०, तिरंगा चौक सिमेट रोड, नंदनवन, यूनियन बँक ऑफ इंडियाच्या वर, नागप्र-४४०००९, महाराष्ट्र. **शाखा कार्यालय:** दकान क्र.७/८, १९ . जला, एलटेप कॉम्प्लेक्स, चिखली रोड, एसबीआय बँकेजवळ, बुलढाणा, महाराष्ट्र-४४३००१. **शाखा कार्यालय:** संटेलाईट टॉवर, तळज्ञजला, दूर क्र.२, गोंदिया-४४९६०१.

स्थावर मालमत्तेकरिता सांकेतिक ताबा सूचना

ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट (सिक्यरिटी) इंटरेस्ट ॲक्ट २००२ ॲन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्व प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना खाली नमूद केलेल्या कर्जदार आणि मालमत्तेचे मालक/हमीदार यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासार्ठ ोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे. मालमत्तेचे मालक व इतर यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत. याद्वारे कर्जदा आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच **पांकेतिक ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ व ९ सह वाचले आहे. विशेषत: कर्जदा आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहार **इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेश**न **लि.**च्या शुल्काच्या अधीन असतील

अ.	कर्जेदार/जामिनदाराचे नाव (मालमत्तेचे मालक) व	तारण मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक, मागणी	सांकेतिक
क्र.	कर्ज खाते क्र.	(मालमत्ता समाविष्ट सर्व भाग व खंड)	सूचना तारखेला देय रक्कम	ताबा दिनांक
0/	श्री./श्रीमती महानंदान त्र्यंबक कारंडे, श्री./श्रीमती पुरुषोत्तम कारंडे, श्री./श्रीमती एकनाथ कारंडे व श्री./ श्रीमती एकनाथ कारंडे व श्री./ श्रीमती यंबक कारंडे, दोघांचे र/िट. वुकडांजी महाराज चौक, वांडं क्र.४, मु.पो. नांदागाव, ता. बहारपूर, चंद्रपु-४४२५०७, महाराष्ट्र. दुसरा पत्ता: मालमता क्र.२०४, बॉर्ड क्र.०४, मौजे नांदागाव पोडे, ता. बहारपूर व जि. चंद्रपुर, महाराष्ट्र. ४४२५०७, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र.: HLCNSHLONS00000538699	मालमत्ता क्र.२०४, बिल्टअप क्षेत्र ६०० चौ.फु., मालमता क्र.२०४ व बिल्टअप क्षेत्र ३६० चौ.फु., मौजे नांदगाव पोडे, ता. बह्रारपूर व जि. चंद्रपुर, महाराष्ट्र ५४४५०७ वेथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्वः रस्ता; पश्चिम: नानजी वैद्य यांचे घर; उत्तर: बोबाडे यांचे घर; दक्षिण: वामन रोहनकर यांचे घर.	मागणी सूचना ०६.०२.२०२४ दिनांक ०६.०२.२०२४ रोजी देव रक्कम ७.७२७०२७.२९००००००००४/— (रुप्ये सात लाख सत्तावीस इजार सत्तावीस आणि पैसे एकोणतीस फक्त) तसेच ०७.०२.२०२४ पासून ब्याज व अन्य शुल्क यासह एकतित.	२४.०४.२०२४
a	श्री. / श्रीमती मिराबाई पेहारे व श्री. / श्रीमती गजानन पेहारे, पत्ता: वारुड बुदुक, पोस्ट वारुड बुदुक, ता. जाफराबाद, जिल्हा जाळणा-४३१२०६, महाराष्ट्र. दोघांचा दुसरा पत्ता: ग्रामपंचायत मालमता क्र. ९१४, मीजे वारुड बुदुक, तहसिल जाळणा, महाराष्ट्र-४३१२०६, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र.: LA10CLLONS000005054555	ग्रामपंचायत वारुड बुद्धुक मालमत्ता क्र.९१४, एक्ट्रण क्षेत्रफळ १०००.०० चौ.फु., वारुड बुद्धुक, ता. जाफराबाद, जिल्हा जाळणा येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: भगवान घोंडु कातकर यांचे घर; पश्चिम: स्ता; उत्तर: हरिदास प्रस्ताद निकम यांचे घर; दक्षिण: संदीप सुरेश पेहेरे यांचे घर.	मागणी सूचना ०६.०२.२०२४ दिनांक ०६.०२.२०२४ रोजी देय रक्कम रु.२०७५०७/ – (घण्ये वीस लाख सत्याहतर हजार पाचशे सात फक्त) तसेच ०७.०२.२०२५ पासू व्याज व अन्य शुल्क यासह एकत्रित.	२५.०४.२०२४
w	श्री./श्रीमती निर्माला खुपचंद गजिभये, श्री./श्रीमती खुपचंद गजिभये नाना चीक, कुंभारे नगर व श्री./श्रीमती सहल गजिमये नाना चीक, कुंभारे नगर, कुंभारे नगर, गौतम चुद वार्ड, गोंदिया-४४१६०१, महाराष्ट्र, वोघांचा दुस्ता पत्ता: मौजे नानगपुरा मुरी, टी.एस.क.४२, ठक गट क्र.१११/ ३६/२, गौतम बुद्ध वॉर्ड, मुरी, ता. व जि. गोंदिया, महाराष्ट्र-४४१६०१, महाराष्ट्र- कर्ज खाते क.: LA44CLLONS0000509925	बिगरशेत जमीन गट क्र.१९७/३६/२, क्षेत्र 0.0१ एच.आर. = १११.०५ ची.मी. = १२०० ची.फु., मौजे नागपुरा मुरी, गॉदिया, ता. व जि. गॉदिया, एमसी गॉदिया, मालमला क्र.१५/३२१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम: विजय मेश्राम यांचे घर; उत्तर: रस्ता; दक्षिण: गही.	मागणी सूचना ०६.०२.२०२४ दिनांक ०६.०२.२०२४ रोजी देय रक्कम क.८५६८५८/ – (रुपये आठ लाख छपत्र हजार आठशे अड्डावत फक्त) तसेच ०७.०२.२०२४ पासून ब्याज व अन्य गुल्क यासह एकत्रित.	२५.०४.२०२४
8	श्री./श्रीमती पुष्पा पेंडम व शितल पेंडम, दोघांचे र/ित.: मोहल्ला नवी बाबुलखेडा, महादेव पांडेज हाऊसजबळ, ता. नागपुर, जि. नागपूर-४४००२७, महाराष्ट्र. कर्ज खाते क्र.: HL2100000056	मौजे बाबुलखंडा, मौजे क्र. २७८, पी.एच.क्र. ३०, केएच.क्र. ३४/५, प्लॉट क्र. २७, एकूण क्षेत्रफळ ७५० ची.फु., ता. व जि. नागपुर येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्वः स्स्ता; पश्चिमः स्स्ता; उत्तरः प्लॉट क्र. २२; दक्षिणः प्लॉट क्र. २७ चा अर्धा भाग.	मागणी सूचना ०६.०२.२०२४ दिनांक ३१.०८.२०२१ रोजी देय रक्कम ७.७०६६५४.२२/— (रुपये सात लाख सहा हजार सहाशे चोपत्र आणि पैसे वावीस फक्त) तसेच ०१.०१.२०२१ पासून व्याज व अन्य शुल्क वासह एकत्रित.	₹ ३.०४. २०२४
3'	श्री./श्रीमती नझमापरवीन सय्यद व श्री./श्रीमती शिराझ खान, दोघांचे र/ित: प्लॉट क्र.१०, ३१/बी, राम कृष्णा नगर दिघोरी, हनुमान मंदिराजवळ, नागपू-४४०००९, महाराष्ट्र. दोघांचा दुसरा पत्ता: पी.एच.क्र. ३४ए, केएच.क्र.३३/३, वॉर्ड क्र.२१, शीट क्र.३८/४६, शहर सल्हें क्र.२१२, प्लॉट क्र.३१, नागपू. कर्ज खाते क्र.: HL2000000787	मौजे दियोरी, पी.एच.क्र.३४-ए, केएच.क्र.३३/ ३, बॉर्ड क्र.२१, शीट क्र.३८९/४६, शहर सर्व्हें क्र.२१२, प्लॉट क्र.३१, एक्एा क्षेत्रफळ ११५०.00 चौ.फु. (१०६.८३ चौ.मी.), तहिस्त व जि. नागपूर येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: प्लॉट क्र.३४/ए; पश्चिम: प्लॉट क्र.३०; उत्तर: प्लॉट क्र.३४; दक्षिण: रस्ता	मागणी सूचना ०६.०२.२०२४ दिनांक ३१.०५.२०२२ रोजी देय रक्कम रु.४९७४६३.८१/ – (रुपये चार लाख सन्चाण्णव हजार चारशे त्रेसष्ट आणि एक्याऐंशी फक्त) तसेच ०१.०६.२०२२ पासून व्याज व अन्य शुल्क वासह एकत्रित.	२५.०४.२०२४
ठिक	तण: महाराष्ट्र, दिनांक: २७.०४.२०२४ चौकशीकरिता कृपया स	(प्राधिकृत ३ ,ंपर्क श्री. तुषार हुर्डे (+९१ ७३५०००२४५३	नधिकारी), इंडिया शेल्टर फायनान्स क ८९५६५५९३००)	गॅपॉरेशन लि .

व्याद्वि वितास (पुर्वीची इक्रीटास फायनान्स लि.)

दिनांक: २७.०४.२०२४, ठिकाण: रायगड

इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

कॉर्पोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सर्लई, चेन्नई तामिळनाडू-६००००२.

ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्तेकरिता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ (५४/२००२)) अंतर्गत **मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खार्ल नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमनेमह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमनेमह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी में **दकीरास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जम करावे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

अ. क्र.	कर्जदार, सह-कर्जदार/ जामिनदाराचे नावे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक व रक्कम	
?	शाखा - लोणावळा कर्ज क्र.: SELONVL0360089 कर्जदार: श्री. देहु गोविंद बडेकर सह-कर्जदार: श्रीमती रेवती देहु बडेकर	मालमत्ता ग्रामपंचायत मिळकत क्र.८, क्षेत्रफळ ८७५ चौ.फु., गाव बोरवडी (किरवळी), ता. कर्जत, जिल्हा रायगड, उत्तरेस: श्री. माणिक शेलार यांची मालमत्ता; दक्षिणेस: श्री. केशव काळेकर यांची मालमत्ता; पुर्वेस: श्री. गुरुनाथ बडेकर यांची मालमत्ता; पश्चिमेस: श्री. सचिन काळेकर यांची मालमत्ता; उपनोंदणी जिल्हा कर्जत व नोंदणी जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड.	०८.०२.२०२४ व	? ४.० ४.२०२४
2	शाखा – लोणावळा कर्ज क्र.: SELOWL0365663 कर्जदार: श्रीमती रोहिणी सुदाम सोनावले सह–कर्जदार: श्री. सुदाम रामचंद्र सोनावले	निवासी घर क्र.६६/ए, क्षेत्रफळ ५०० चौ.फु., गाव छोटे वेनगाव, ता. कर्जत, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायत वेगावच्या मयदित, ता. कर्जत, जिल्हा रायगड. उत्तरेस: सुहास सोनावळे यांची मालमता; दक्षिणेस: नाला; पुर्वेस: जमीन; पश्चिमेस: रस्ता; उपनोंदणी जिल्हा कर्जत व नोंदणी जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड.	व	₹ ४.० ४.₹०₹ ४
m	शाखा – लोणावळा कर्ज क्र.: SELONVL0319302 कर्जदार: श्रीमती प्रांजली सुभाष दुर्गे सह–कर्जदार: श्री. सुभाष रघुनाथ दुर्गे	मालमत्ता ग्रामपंचायत मिळकत क्र.१४३सी, क्षेत्रफळ ६६० चौ.फु., मौजे नावांधे - कांध्रोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, उत्तरेस: श्री. शंकर पिंगळे यांची मालमत्ता; दक्षिणेस: श्री. संतोष पिंगळे यांची मालमत्ता; पुर्वेस: श्री. संदीप दुर्गे यांची मालमत्ता; पश्चिमेस: रस्ता; उपनोंदणी जिल्हा व नोंदणी जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड.	व	२४.०४.२०२\
8	शाखा - लोणावळा कर्ज क्र.: SELONVL0268546 कर्जदार: श्री. सुनिल भाऊ चव्हाण सह-कर्जदार: श्रीमती सुप्रिया सुनिल चव्हाण	मालमत्ता प्रामपंचायत मिळकत क्र.३८बी, क्षेत्रफळ ५४४ चौ.फु., मौजे धवाते-तारनखोप, तालुका पेण, जिल्हा रायगड आणि पंचायत समिती पेण यांच्या मर्यादेत आणि जिल्हापरिषद रायगड. उत्तरेसः श्री. महादेव शेळके यांची मालमत्ता; दक्षिणेसः गावठाण; पुर्वेसः सामायिक रस्ता; पश्चिमेसः श्री. राजु चव्हाण यांची मालमत्ता; उपनोंदणी जिल्हा व नोंदणी जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड.	२०.०४.२०२३ व २,१२,८९६	78.08.7078

प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

NOTICE

Trent Limited
Trent Mody Street, Mumbai, Maharashtra 40000 NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder of said securities have applied to the ompany to issue duplicate certificate Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

procedu to locae dapi	iodio continodio miliodi	Tartifor intilitiati	OII.	
Name of the holder	No. of Securities	Folio no.	Certificate	Distinctive no.
	and Face Value		no.	
Vinaykumar Jain	1820 Equity Shares	LKV0001586	2366	2079421-2081240
	of Face Value Re. 1/-			
Place : Mumbai			Na	me of the holder
Date: 27/04/2024			Vinavkuma	r Roshanlal Jair

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्रीमती सरोजबेन एच. शहा आणि २) श्री. निकुंज एच. शहा हे भाग प्रमाणपत्र क्र. ००६ अंतर्गत जारी केलेल्या विशिष्ट क्र. २६ ते ३० च्या प्रत्येकी रू. ५०/- च्या ५ शेअर्सचे आणि फ्लॅट क्र. २०१, क्षेत्रफळ ५२० चौ. फूट. कारेपट क्षेत्र, प्रतिभा नामे इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आणि मेफेअर मेलोडी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या भांडवली मालमत्तेत, टागोर रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४ चे मालक होते, जे सी.टी.एस. क्र.जी-८७ए जिमनीवर बांधकामित, मौजे दांडा, तालुका अंधेरी, नगररचना योजना २ चा अंतिम भूखंड क्रमांक ९७ ए, दि.२८ ऑगस्ट, २००७ रोजी अंमलात आणलेल्या कायमस्वरूपी पर्यायी निवासासाठीच्या कराराद्वारे मालक/विकासकांकडून ते प्राप्त केले होते आणि अ.क्र.बीडीआर-१-०७८९६-२००७ अंतर्गत हमी उप-निबंधकाच्या कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. सदर सौ. सरोजबेन एच. शहा यांचे दि.१४.१०.२०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात आणि त्यांचा मुलगा श्री. निकुंज एच. शहा हे एकमेव वारस आणि प्रतिनिधी म्हणून त्या वेळी मृत व्यक्तीचे शासन होते, तिचे पती श्री. हसमुख नटवरलाल शाह यांचे दि.०९.१०.१९८१ रोजी मुंबई येथे तिच्या आधीच निधन झाल्यामुळे. तदनंतर, श्री. निकुंज एच. शहा यांचे दि. २१.०१. २०२३ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या परचात त्यांची पत्नी सौ. प्रिती निकुंज शहा आणि मुलगा श्री. वेद निकुंज शहा हे त्यांचे एकमेव वारस व प्रतिनिधी म्हणून वारसाहकाच्या कायद्यानुसार जे मयत व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. सदर श्री. वेद निकुंज शाह आता त्यांचे अविभाजित, शेअर, हक्क, शीर्षक आणि हित त्यांच्या आई सौ. प्रिती निकुंज शहा यांच्या नावे जारी, हस्तांतरित आणि संप्रेषण करणार आहेत, ज्यामुळे त्या सदर शेअर्स आणि फ्लॅटची एकमेव आणि पूर्ण मालक बनेल, रिलीझ डीडची अंमलबजावणी आणि नोंदणी द्वारे. सदर सौ. प्रिती निकंज शाह नंतर हे शेअर्स आणि फ्लॅट विकतील. हस्तांतरित करतील आणि संप्रेषण करतील आणि सदर फ्लॅटचा वास्तविक ताबा माझ्या अशिलांना देतील

कोणतीही व्यक्ती /संस्थेने उपरोक्त शेअर्स आणि फ्लॅट क. २०१ आणि /किंवा त्याच्या कोणत्याह भागाच्या संदर्भात कोणतेही डीड, दस्तऐवज, लिहीले आहे आणि/किंवा त्याच्या संदर्भात कोणतेही कत्य किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहेत आणि/किंवा कोणतेही विक्री, गहाण, टस्ट . धारणाधिकार, ताबा, भेट, वारसा, रिलीझ, लीज किंवा अन्यथा आणि/किंवा मूळ शिर्षक करार आणि दस्तऐवज धारण करून दावा किंवा आक्षेप, काहीही असो, १४ दिवसांच्या आत मला ते कळवावे ही सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ते कागदोपत्री पुराव्यासह, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास अशा कोणत्याही व्यक्तीकडून/संस्थेकडून, द्वारे, त्यांच्यासाठी आणि/किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही प्रकारे असे कोणतेही दावे किंवा मार्गण्या, आक्षेप किंवा अडथळे इं. जे काही स्वीकारले जाईल आणि माझे अशिल हे शेअर्स आणि फ्लॅटचे अधिग्रहण करून पुढे जातील आणि विक्री करार/विक्री कराराची अंमलबजावणी आणि नोंदणी करून मूळ शिर्षक करारऑणि हस्तांतरण फॉर्मसह त्या फ्लॅटचा वास्तविक

आज दिनांकित २७ एप्रिल २०२४ रोजी

हर्षल आर. मिस्नी, वकील. बी/७, पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

मोबा.क्र.+९१-९७६९९६६७१६, ईमेल-connecthrm 1 1@gmail.com श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड

SHRIR & M

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६०००**ँ**१. **शाखा कार्यालय:** इमारत ७, ७७२, ७वा मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदसिंगजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

सांकेतिक ताबा सूचना

त्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिर्ना ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी कलम १३(४) प्तहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत दि.२०.१०.२०२३ रोजी मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील करारदराने पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचना
श्री. रबींद्र अनंतलाल सिंह (कर्जदार)	दि.०७.०२.२०२४ रोजी देय
एच ६०४, ड्यू बेरी, यशवंत गौरव डीप हाईट्स समोर, फन	रक्कम रु.५,२५,४९०/-
फिएस्टा मॉल, नालासोपारा पश्चिम, पालघर, महाराष्ट्र	(रुपये पाच लाख पंचवीस
४०१२०३	हजार चारशे नव्वद फक्त),
तसेच : एच ६०५, ६वा मजला, प्लॉट क्र.७, साई श्रद्धा	कर्ज खाते क्र.एसटीयूएचएमयू
लक्ष्मीनरसिंह, पापन मार्ग, वरळी, मुंबई महाराष्ट्र ४०००१८.	एमबी०००५५९६ आणि
	दि.०७.०२.२०२४ रोजी देय
इदित्या इंटिरियर्स, एच ६०४, डच्यू बेरी, यशवंत गौरव डीप	रक्कम रु.२३,९०,५९७/-
हाईट्स समोर, फन फिएस्टा मॉल, नालासोपारा पश्चिम,	(रुपये तेवीस लाख नव्वद
पालघर, महाराष्ट्र ४०१२०३	हजार पाचशे सत्त्याण्णव
फ्लॅट क्र.६०४, ६वा मजला, एच-विंग, इमारत क्र.५, डच्	्फक्त),
बेरी, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, गाव निलेमोरे, तालुका -	कर्ज खाते क्र.एसएचव्हीएस
वसई, पालघर, महाराष्ट्र ४०१२०३	आय००००५७
श्रीमती शांती देवी (सह-कर्जदार)	एनपीए दिनांक :
त्रानता राता दवा (सह-कजदार <i>)</i> एच ६०४, ड्यू बेरी, यशवंत गौरव डिप हाईट्स समोर, फन	03.02.2028
एच ६०४, ड्यू बरा, यशवत गारव डिप हाइट्स समार, फन	मागणी सूचना दिनांक

तसेच : एच६०५, ६ वा मजला, प्लॉट क्रमांक ७, साई श्रद्धा लक्ष्मीनरसिंह, पापन मार्ग, वरळी, मुंबई महाराष्ट्र ४०००१८ फ्लॅट क्र.६०४, सहावा मजला, एच विंग, इमारत क्र.५, ड्यू बेरी, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स, गाव-निलेमोरे, तालुका -

फिएस्टा मॉल, नालासोपारा पश्चिम, पालघर, महाराष्ट्र

वसई, पालघर, महाराष्ट्र - ४०१२०३.

म्लॅट क्रमांक ६०४, ३८.०७ चौरस मीटर क्षेत्रफळ, (ज्यात बाल्कनी क्षेत्राचा समावेश आहे) सहाव्य

मागणी सूचना

दि.०७.०२.२०२४ रोजी देय

रक्तम रु.४५,५८,९६३/-

(रुपये पंचेचाळीस लाख

अञ्चावन्न हजार नऊशे त्रेसष्ट

फक्त),

कर्ज खाते क्र.एसएचएलएच

एमयूएमबी ०००२८१२

दि.०७.०२.२०२४ रोजी देय

रक्कम रु.१६.३६.८९२/-

(रुपये सोळा लाख छत्तीस

हजार आठशे ब्याण्णव

फक्त),

कर्ज खाते क्र.एसटीयूएचर्व्ह

एसएआय००००८७

एनपीए दिनांक :

03.02.2028

मागणी सूचना दिनांक

१३.०२.२०२४

सांकेतिक दिनांक

२४.०४.२०२४

१३.०२.२०२४

सांकेतिक दिनांक

२४.०४.२०२४

तारण मालमत्तेचे वर्णन

मजल्यावर, एच विंग मध्ये, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात कॉम्पलेक्स मध्ये ड्यू बेरी म्हणून ज्ञात इमारत क्रमांक ५ मध्ये (एन.ए. जमीन बेअरिंग १ वर बांधकामित) (सर्व्हे क्रमांक २५१, व २) सर्व्हे क्रमांक १९१, गाव - निलेमोरे, तालुका - वसई, वसई विरार महानगरपालिका हद्दीत आणि उप-निबंधक वसई क्र. ३ (नालासोपारा) यांच्या अधिकारक्षेत्रात.

	कर्जदाराचे नाव व पत्ता
ş	थ्रीमती करिष्मा एच गौडा (कर्जदार)
	म्लॅट क्रमांक फेज ३ रो हाउस ७, आशीर्वाद बंगलो, गोल्डन
÷	नेस्ट, केन्स मॅरी स्कूलजवळ, मीरारोड (पू), मुंबई, महाराष्ट्
1	४०११०७
7	तसेच : ओम साई राम महिला मंडळ, फ्लॅट क्र.फेज ३
;	आशीर्वाद बंगला, रो हाऊस ७, गोल्डन नेस्ट, क्रीन्स मेर्र
₹	क्लूल जवळ, मीरा रोड, महाराष्ट्र - ४०११०७.
₹	ते हाऊस क्र.०७, आशीर्वाद बंगलो, गोल्डन नेस्ट, फेज ३
Ē	कीन्स मेरी शाळेजवळ, गाव गोडदेव, तालुका व जिल्ह
~	ठाणे, मीरा रोड (पू), ठाणे, महाराष्ट्र ४०११०७
ş	व्री.होन्ने गौडा (सह-कर्जदार)
τ	म्लॅट क्रमांक फेज ३ रो हाउस ७, आशीर्वाद बंगलो, गोल्ड ः
ŧ	नेस्ट, केन्स मॅरी स्कूल जवळ, मीरारोड (पूर्व), मुंबई, महारा
3	४०११०७
7	तसेच : रो हाउस क्र.०७, आशीर्वाद बंगलो, गोल्डन नेस्ट
ť	केज ३, कीन्स मेरी शाळेजवळ, गाव गोडदेव, तालुका व
	जिल्हा ठाणे, मीरा रोड (पू), ठाणे, महाराष्ट्र - ४०११० ७

तारण मालमत्तेचे वर्णन

ो हाऊस क्रमांक ०७, ४४.३३ चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्र, आशीर्वाद बंगलो, गोल्डन नेस्ट, फेज ३ कीन्स मेरी शाळेजवळ, जुना सर्व्हे क्रमांक ३५६/१९९ या जिमनीवर बांधकामित, नवीन सर्व्हे क्र.८६/ १ पी, गाव - गोडदेव, तालुका व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील व नोंदणी जिल्हा आणि ठाणे उपजिल्हा, मीरा रोड (पू), ठाणे, ४०११०७ येथील सर्व भाग व खंड.

ठिकाण : नालासोपारा/मिरारोड सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

दिनांक : २५.०४.२०२४

at late Mr. Manibhai Hemabhai Dari

that late Mr. Manibhai Hemabhai 1371, member of the Annapurna Shantinagar Co-operative Housing Society Ltd. owner of Flat No. C-15/104, Sector-8, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107 and holder of Share Certificate No. 24, died intestate on 02/09/2011. Mrs. Daksha Kalpesh Makwana, Mrs. Alpa Ketan Parmar, Mrs. Heena Nitin Parmar & Mr. Swapnil Vipul Parmar are claiming transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member being the legal heirs and autocores. and successors of the deceased with n biection of Mrs. Maniulaben Manibh objection of Mrs. Manipulaben Manipulaber Darij, another legal heir of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of the shares and interest in the capital/ property of the society belonging to the deceased member in respect. of the said Flat, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in the name of Mrs. Daksha Kalpach Makwana Mrs. Albac Ketan Parmare alpesh Makwana, Mrs. Alpa Ketan Parmai Mrs. Heena Nitin Parmar & Mr. Swapn Vipul Parmar and thereafter any claim objection will not be considered. K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A - 5, Sector - 7, Shantinagar,
Mira Road, Dist. Thane 401107.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Colgate-Palmolive (India) Limited having its Registered Office at Colgate Research Centre, Main street, . Hiranandani Gardens, Mumbai – 400076. registered in the name of the Vinaychand L Shah and Ramilaben Vinaychand Shahhave been lost by them

The rest of the re							
Folio no	Cert no.	Start Distinctive no.	End distinctive no.	Shares			
V01585	2043753	1944121	1944145	25			
V01585	2043753	3883841	3883865	25			
V01585	2043753	6190460	6190509	50			
V01585	2043753	12372904	12373003	100			
V01585	2043753	24756043	24756142	100			
V01585	2043753	49825884	49826063	180			
V01585	2043753	121877223	121877702	480			
V01585	2043753	135217958	135218055	98			
TO BUE IN I BUT IN THE STATE OF							

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above eferred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pyt. Ltd 247 Park, C-101 L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083. within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall

proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claiman Place: Mumbai Manish Vinaychand Shah Ramilaben Vinaychand Shah

PUBLIC NOTICE Tata Consumer Products Limited - Loss of Share Certificate Notice is hereby given that the following Share Certificate for Duplicate shares of Tata Consumer Products Limited having registered office at 1, Bishop Lefroy Road, Kolkata, West Bengal, 700020 have been lost; misplaced, stolen and /or are untraceable:

Redg. folio Application has been made by us, the registered Shareholders(s) of the company. for issue of duplicate share certificate(s) in replacement of the above share certificate. Any person having any objection to the issue of the duplicate share ertificate(s) in lieu of the above mentioned original share certificate is requested to lodge with the company at the above address or to its registrars TSR Consultants Pvt. Ltd, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 their objection thereto in writing 15 days from the date of this publication.

Share Certificate no(s).

Name of Sole/ First named shareholder(s): Manju Puri

n SBI भारतीय स्टेट बैंक झारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, स्वामी विवेकानंद रोड, सांताकुझ (प.), मुंबई-४०००५४. मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार कर्जदार: श्री. अतीफ अंजुम खान, श्रीमती सदाफ अतीफ खान, खोली क्र..१६०२, चंद्रभागा सोसा., रोड क्र.३, पार्क साईट, भोलाना हॉटेलच्या मागे, विक्रोळी-पश्चिम, मुंबई-४०००७९ (ईबी-आरएलएमएस गृहकर्ज खाते क्र. ४११२८०९००४२, ईबी-एसबीआय सुरक्षा खाते क्र.ष ४११२८१०५१३१) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १४.१२.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर **१६.०३.२०२४** रोजी सूचना पाठविण्यार आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: दिनांक १६.०३.२०२४ रोजी देय रक्कम रू..२५,७३,२५४.०० (रुपये पंचवीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे चोपन्न फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खच

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुस प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.२२०८, २२वा मजला, क्षेत्रफळ ३६७.४८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, इमारत क्र.२, रिव्हरवूड

दिनांक: २६.०४.२०२४, ठिकाण: मुंबई

भागधारकांची मंजुरी मिळविण्याकरिता :

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४

नोंदणीकृत कार्यालय: २०२, राजन हाऊस, २रा मजला, आप्पा साहेब मराठे मार्ग,

पार्क म्हणून ज्ञात प्रकल्प, सर्व्हे क्र.२६, हिस्सा क्र.२ व ३, देसाई नाकाजवळ, गाव सागर्ली,

डोंबिवली पुर्व, ता. कल्याण, ठाणे-४२१२०४.

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. **दूर.क्र.:** (+९१ २२) ६६६६ २९०४ वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:cs@kflindia.com टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-वोटिंग माहिती

प्तभासदांना कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, ११० आणि इतर लागू तरतुर्दीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सहवाचिता नियम २० आणि २२ (कोणत्याही वैधानिक फेरफार आणि/किंवा त्यावेळच्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहकार मंत्रालयाने (एमसीए) विहित केलेली मार्गदर्शक तत्त्वे सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजीचे आणि एमसीए द्वारे वेळोवेळी जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) विनियम २०१५ चे नियमन ४४ आणि इत कोणतेही लागू कायदे आणि नियम, कंपनीने २६ एप्रिल २०२४ रोजी टपाल मतदान सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंदलेली आहेत किंवा मंगळवार, २३ एप्रिल, २०२४ पर्यंत डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत, खालील बाबींसाठी टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या

ठरावाचा प्रकार	उ राव
विशेष	फॅब्रिक डिस्ट्रिब्युशन डिव्हिजन आणि मेड-टू-मेजर बिझनेसचा समावेश असलेल्य
	त्याच्या व्यवसाय उपक्रमाचे ट्रायटोमा फॅशन लॅब प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी ट्रायटोम
	हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे हस्तांतरण करण्यास मान्यता.
कंपनीने रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेकरिता लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची सेवा प्रदान केली आहे	

रिमोट ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेचा एक भाग म्हणून सूचीबद्ध आहे.

पात्रतेकरिता किंवा रिमोट ई-मतदानाकरिता कट-ऑफ तारीख मंगळवार, २३ एप्रिल २०२४

रिमोट ई-मतदान कालावधीची सुरुवात सोमवार, २९ एप्रिल, २०२४ रिमोट ई-मतदान कालावधीची समाप्ती मंगळवार, २८ मे २०२४ कपया लक्षात घ्या की सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारेच

रिमोट ई-वोटिंग अनुसूची :

होईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ/नोंद तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. एकदा ठरावाक

मतदान झाल्यानंतर सदस्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही रिमोट ई-व्होटिंगला मंगळवार, २८ मे २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. भाप्रवे नंतर परवानगी दिली जाणार नाही. आणि त्यानंतर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे रिमोट ई-व्होरिंग पध्दत अक्षम केले

ई-मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने एचडी ॲण्ड असोसिएट्सचे, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या https://www.kflindia.com/ वर, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://www.linkintime.co.in/ च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजे बीएसई लिमिटेड https:// www.bseindia.com/

ई-मतदान पूर्ण झाल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर, तपासणीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि निकाल स्टॉक एक्सचेंजवर जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत तेथे गुरुवार, ३० मे २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. किंवा त्यापूर्व जाहीर केले जातील. निकाल कंपनीच्या https://www.kflindia.com/, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्याhttps://www.linkintime.co.in/ या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

सही/ सिध्दांत सिंग ठिकाण : मुंबई दिनांक : २६ एप्रिल २०२४ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी